

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण,
२०१० अंतर्गत राज्यातील जिल्ह्यांच्या
ठिकाणी ग्रंथोत्सव, २०१५ चे आयोजन
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग
शासन निर्णय क्रमांक: रासांधो-१०१५/प्र.क्र.६३/२०१५/भाषा-३,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: २४ नोव्हेंबर, २०१५.

वाचा :-

- १) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.योजना-१०११/प्र.क्र.७६/२०११/भाषा-३,
दिनांक २० डिसेंबर, २०११,
- २) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.पूरक १०११/प्र.क्र.६६/२०११/भाषा-३,
दिनांक २३ डिसेंबर, २०११,
- ३) नगर विकास विभाग, शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२००९/अनौसं-४८/प्र.क्र.१५४/नवि-२०,
दिनांक २७ फेब्रुवारी, २०१२.
- ४) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.रासांधो-१०१२/प्र.क्र.९०/२०१२/भाषा-३,
दिनांक २६ नोव्हेंबर, २०१२.
- ५) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.रासांधो-१०१३/प्र.क्र.१६७/२०१३/भाषा-३,
दिनांक २० नोव्हेंबर, २०१३.
- ६) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.रासांधो-१०१४/प्र.क्र.१००/२०१४/भाषा-३,
दिनांक १८ डिसेंबर, २०१४.

प्रस्तावना :-

ग्रामीण व शहरी भागातील लोकांमधील, वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी या हेतुने राज्य शासनातर्फे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत तसेच प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, हा ग्रंथमहोत्सव आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. याकरीता शासन पातळीवरील प्रयत्नांचा भाग म्हणून प्रतिवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने ग्रंथोत्सव जोपासना अभियान अंतर्गत “ग्रंथोत्सव-२०१५” हा उपक्रम राज्यातील जिल्ह्यांच्या ठिकाणी राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत “ग्रंथोत्सव-२०१५” हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या, ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांमार्फत माहे जानेवारी, २०१६ ते माहे फेब्रुवारी, २०१६ या कालावधीत राबविण्यात येईल. सदर उपक्रम राबविण्यासाठी सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात मंजूर करण्यात आलेला निधी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरित व वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी सदर निधी संबंधीत जिल्ह्यांचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना प्रत्येकी रुपये **१.५० लक्ष (रुपये एक लक्ष पन्नास हजार फक्त)** याप्रमाणे वितरित करावा.

३. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी “ग्रंथोत्सव” हा उपक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी तसेच सर्व शासकीय मुद्रणालयांनी जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

४. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या त्यांच्या अधिपत्याखालील दुय्यम अधिकाऱ्यास यासंबंधीच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास या आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे.

५. “ग्रंथोत्सव-२०१५” च्या आयोजनाच्या खर्चाचा तपशील सर्व जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी सदरहू ग्रंथोत्सव झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांना सादर करावा.

संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांनी ग्रंथोत्सव-२०१५ च्या आयोजनाच्या संपूर्ण खर्चाचा अहवाल एकत्रित करून सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना सादर करावा.

६. या प्रित्यर्थ होणारा खर्च सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात, मागणी क्रमांक झेडएफ ०२ - २२०५ - कला व संस्कृती (०२) (०२) - राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (२२०५ ३२१४) - ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर) (योजनांतर्गत) या लेखाशिर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

७. हा शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१७४९/सा.शि.५, दिनांक ०१.०८.२०१५ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५११२४१५००४७५७३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
२. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
५. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
६. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
७. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई,
८. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
९. संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई,
१०. संचालक, शासकीय मुद्रण, लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई,
११. उप संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई,
१२. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१३. सर्व जिल्हा ग्रंथालय अधिकारी (संचालक, ग्रंथालय संचालनालय यांचे मार्फत),
१४. सर्व जिल्हा माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
१५. वित्त विभाग / व्यय-४, मंत्रालय, मुंबई,
१६. संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई,
१७. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१८. संचालक राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१९. सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
२०. भाषा-३ (निवडनस्ती).